

प्रकल्पप्रस्त अथवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या
यांची यांना शासकीय सेवेतील गट-ड आणि गट-ड
मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची
कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन
सामाज्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: प्रकल्प-१००१/१०९/प्र.क्र.१३/२००१/१६-अ,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

(१) दिनांक :- ७ एप्रिल, २००१.

- संकीर्त :- १) शासन निर्णय, सामाज्य प्रशासन विभाग, क्रमांक: एहैएम-१०८.०/३५/१६-अ,
दि. २१ जानेवारी, २०
२) शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, क्रमांक आरपीए-१०९३/प्र.क्र.१३९/र-१,
दि. २२ सप्टेंबर, १९९३.
३) शासन निर्णय, सामाज्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरवी-१०९४/१००४/
प्र.क्र.३०/१६-अ, दि. १७.११.९४
४) शासन परिपत्रक, सामाज्य प्रशासन विभाग, क्रमांक: प्रानिम-१२९६/प्र.क्र.१४९/
१६/१३-अ, दिनांक ३ जानेवारी, १७.
५) शासन परिपत्रक क्रमांक: प्रकल्प-१०००/प्र.क्र.२७/२०००/१६-अ, दि. १३ सप्टेंबर, २०००.

शासन परिपत्रक

उपरोक्तेहित दि. २१.१.८० च्या शासन निर्णयान्वये, प्रकल्पप्रस्त घ्यक्ती व त्याच्यावर अवलंबून असलेल्या घ्यक्ती यांना शासन सेवा व शासन पुरस्कृत माहामंडळे, शासनाकडून सहाय्य मिळणारी महामंडळे, शासनाने चालविलेल्या संस्था, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नागरपालिका आणि ज्यांना मार्गदर्शक आदेश देण्याचा अधिकार शासनाला आहे अशी हत्तर सर्व प्राधिकरणे, सेवा व संस्था यांच्या आस्थापनेवरील गट क (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखालपरितील पदे बाबून) आणि गट ड मधील पदांवरील नेमणूकीमध्ये एकूण जागांच्या ५% पर्यंत सर्वोच्च प्राथम्यक्रम देण्यात आला आहे. दि. १७.११.९४ च्या शासन निर्णयानुसार प्रकल्पप्रस्तांसाठी देण्यात आलेल्या ५% सर्वोच्च प्राथम्यात भूकंपप्रस्तांच्याही समावेश करण्यात आला आहे. दि. ३.१.१९९७ च्या शासन परिपत्रकानुसार प्रकल्पप्रस्तांना नियुक्तीसंबंधात नियुक्ती प्राधिका-यांनी त्याच्याकडे आलेल्या प्रकल्पप्रस्तांच्या परस्पर अजीतून नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.


२. प्रकल्पप्रस्त किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या घ्यक्ती यांना शासकीय सेवेत गट क (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखालपरितील पदे बाबून) व गट ड मधील पदांवर नियुक्ती देण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिका-यांना असल्यामुळे या संबंधात जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात असलेल्या प्रकल्पप्रस्तांच्या प्रतिक्रिया यादीतील ज्येष्ठोनुसार नियुक्त्या दिल्या जात नाहीत, असे शासनाच्या निर्दर्शनास आल्यामुळे दि. ३.१.९७ च्या शासन परिपत्रकामध्ये अंशात: बदल नियुक्त्या वापुके नियुक्ती प्राधिका-यांनी प्रकल्पप्रस्त उमेदवाराच्या परस्पर नियुक्त्या करू नयेत, अशा सूचना दि. १३.९.२००० च्या करून वापुके नियुक्ती प्राधिका-यांनी प्रकल्पप्रस्तांच्या परिपत्रकामध्ये देण्यात आल्या आहेत. या परिपत्रकानुसार सर्व नियुक्ती प्राधिका-यांनी त्याच्याकडे रिक्त असलेल्या पदांपैकी प्रकल्पप्रस्तांच्या भरावयाच्या पर्दासाठी मागासव्यांच्यांच्या आरक्षणाला बाधा येणार नाही, याची दक्षता घेवून संबंधित प्रकल्पप्रस्तांमधून भरावयाच्या पर्दासाठी मागासव्यांच्यांच्या आरक्षणाला बाधा येणार नाही, याची दक्षता घेवून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रकल्पप्रस्तांच्या प्रतिक्रिया यादीतील उमेदवाराची मागणी करावी, जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकल्पप्रस्त उमेदवाराच्या यादीतून अवश्यक उमेदवारांची ज्येष्ठोनुसार शिफारस संबंधित नियुक्ती प्राधिका-यांना करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

३. प्रकल्पप्रस्तांच्या नियुक्त्याबाबतच्या काढी प्रकरणी नियुक्ती प्राधिका-यांकडून दि. १३.९.२००० पूर्वी कार्यवाही सुरु असल्यामुळे या प्रकरणाबाबत दि. १३.९.२००० च्या परिपत्रकामधील आदेश लागू करावेत किंवा कसे हा प्रश्न शासनाच्या विचारातीन होता याबाबत शासन आता असे आदेश देत आहे की, ज्या प्रकल्पप्रस्तांनी दि. १३.९.२००० पूर्वी नियुक्ती प्राधिका-यांकडे नियुक्तीसाठी अर्ज केले असतील व त्यावेळी सर्वोच्च प्राथम्यक्रमानुसार पद/पदे रिक्त असतील व नियुक्ती

प्राधिकान्यानी प्रकल्पप्रस्ताव्या नियुक्त्यासंबंधात दि.१३.९.२००० पूर्वी कार्यवाही सुन केली असंख्य, अशा प्रकरणामध्ये साप्रदि., परिपत्रक दि.१३.९.२००० मधील सूचना लागू होणार नाहीत, अशा प्रकरणी दि.१३.९.७ च्या परिपत्रकामधील सूचनानुसार नियुक्ती प्राधिकान्यानी त्यांच्याकडे प्रकल्पप्रस्तावकृत परस्पर आलेल्या अर्जातून नियुक्तीवाहत कार्यवाही करावी. उर्वरित प्रकरणी तसेच दि.१३.९.२००० किंवा त्यानंतर प्रकल्पप्रस्तावकृत आलेल्या अर्जातून करायथाच्या नियुक्त्याकाळ शासन परिपत्रक दि.१३.९.२००० मध्ये नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी.

४. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पप्रस्तावाना त्यांच्या प्रतिकायादीतील जेव्हेसंबंधीची माहिती मिळावी म्हणून प्रकल्पप्रस्ताव्या जेव्हासूचीची अद्यावत प्रत सूचना फलकावर सुदोय ठिकाणी लावावी. तसेच नियुक्ती प्राधिकान्यांकृत आलेली उमेदवारांची मागणी व जिल्हाधिकान्यानी त्यांच्याकडे कळविलेली उमेदवारांची नांवे किंवा वाकावत करण्यात येत असलेली कार्यवाही या संबंधीची अद्यावत माहितीही जिल्हाधिकारी कार्यालयात सूचना फलकावर लावण्यात यावी. हे आदेश वित्त विभागाच्या दि.२९.६.२००० च्या शासन विर्तयाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहेत. रिक्त पद असले तरी ते पद भरण्यासाठी शासनाची पूर्वपरजानगी असाऱ्याशिकाय त्या पदावर प्रकल्पप्रस्तावी नेमणूक होऊ नये.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(द. दा. देशपांडे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) राज्यपालांचे सचिव,
- २) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- ३) उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,
- ४) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
- ५) मुख्य सचिव,
- ६) शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव,
- * ७) प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई.
- * ८) प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई.
- * ९) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई.
- * १०) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त, मुंबई.
- * ११) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- * १२) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- * १३) सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.
- १४) सर्व विभागीय आयुक्त,
- १५) सर्व जिल्हाधिकारी/ जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- १६) संचालक, समाजकल्याण पुणे.
- १७) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
- १८) संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे.
- १९) संचालक, संचालक, मुंबई
- २०) संचायक आयुक्त, (मागासांगी कम), सर्व विभागीय आयुक्तांची कार्यालये.
- २१) मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्यांकालील सर्व विभाग / कार्यालय प्रमुख.
- २२) सर्व मंत्रालयीन विभाग.
- २३) सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने.
- २४) निवड नसी.

* (पंत्राने)